ISO CERTIFIED 9001:2015 Regd. Office :

: W- 44, M.I.D.C. Phase II, Manpada Road,

Dombivli (E) Dist Thane – 421204, Maharashtra. India. : 7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8291098827

E-mail : shares@indoaminesltd.com
Website : www.indoaminesltd.com

CIN: L99999MH1992PLC070022



Date: - 03rd September, 2024

Phone

To,

The Manager, Listing Department

The General Manager, Listing Department

National Stock Exchange of India Ltd. BSE Limited

Plot no. C/1G Block, Phiroze Jeejeebhoy Towers,

Bandra-Kurla Complex, Bandra (East), Dalal Street, Mumbai-400051 Mumbai-400001

Symbol: INDOAMIN Script Code: 524648

<u>Sub: - Intimation under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we are enclosing herewith Public Notice published today i.e., on Tuesday, September 3, 2024, in the Newspapers, including enewspapers of Free Press (English) and Navshakti (Marathi), inter alia, informing about the following as required under the provisions of the Companies Act, 2013 and the relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs:

- 1. 31st Annual General Meeting (AGM) of the Company to be held on September 24, 2024 through Video Conferencing/ Other Audio Visual Means.
- 2. Completion of dispatch of the Notice of 31st AGM and the Annual Report for the financial year 2023-24; and
- 3. Remote e-voting and e-voting facility during 31st AGM offered to the Members.

This intimation is also being uploaded on the website of the Company at www.indoaminesltd.com.

This is for your information and records. Thanking you,

For Indo Amines Limited,

TRIPTI MAHESH Digitally signed by TRIPTI MAHESH SHARMA
SHARMA
Date: 2024.09.03 16:02:09

Tripti Mahesh Sharma Company Secretary and Compliance Officer Membership No. 39926



ntity Number (CIN): L99999MH1992PLC070022 E: W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST),

NOTICE OF THE 31ST (THIRTY - FIRST) ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM" of the Shareholders of Indo Amines Limited ("the Company") will be held on Tuesday, September 24, 2024 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice convening the 31st AGM of the Company, in compliance with General Circular No. 14/2020 dated Apri 08, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest one being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively 'SEBI Circulars' and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'). The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at W-44, Phase II, M.I.D.C., Dombivli (East), DIST. Thane – 421 203, Maharashtra, India.

In compliance with the aforesaid circulars, The Notice convening 31st AGM and the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year 2023-2024 has been sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/ Depository Participant/ RTA on 2nd September, 2024 The requirement of sending physical copies of the 31st Annual Report for the financial year 2023-2024 has been dispensed with vide MCA and SEBI Circulars. The Company has also uploaded the aforesaid documents on the website of the Company at www.indoaminesltd.com on the websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively as well as on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at <u>www.evoting.nsdl.com</u>.

Manner of registering / updating E-mail Address:

Shareholders who have still not registered their e-mail ID for obtaining login credentials for e-voting are requested to get their email ID registered, as follows:

1. Shareholders holding shares in physical mode: and who have not updated their e-mail address are requested to update their email address with the Registrar and Share Transfer Agent of the Company viz.. Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), sell-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of consolidated account statement, PAN (SELF ATTESTED COPY OF pan Card), AADHAR Card (self-attested copy of Aadhar Card) to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., M/s. Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com).

3. In case of any queries/ difficulties in registering the e-mail address Shareholders may write to at vinod.y@bigshareonline.com

Remote E-voting & E-Voting during the AGM and Manner thereof:

Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard-2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting'')

Details of e-voting schedule are as under:

1. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system during the 31st AGM: Tuesday, September 17, 2024

2. Date & Time of Commencement of E-voting: Saturday, September 21, 2024 (at 9.00 am. IST)

3. Date & Time of end of E-voting: Monday, September 23, 2024 (at

Members may cast their votes by remote e-voting on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM, but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the Cut-off Date only shall be entitle to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The manner of remote e-voting / e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website <u>www.indoaminesItd.com</u>.

Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut off date, may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.com, However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting/ e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresse has been provided in the Notice of the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to (Mr. Sagai S. Gudhate, Senior Manager) at evoting@nsdl.co.in.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.indoaminesltd.com and on the websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com

respectively. **Book Closure and Final Dividend:**

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 22nd May, 2024, has Recommended a Final Dividend of 10% i.e. Rs. 0.50/- (Rupees Fifty Paisa Only) per equity share of the face value of Rs. 5/- (Rupees Five Only) each for the financial year ended 31st March, 2024, as recommended by the Board, subject to the approval o the Shareholders at the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer of the Company will remain closed from Wednesday, September 18, 2024 to Tuesday, September 24, 2024 (both days inclusive) for annual closure and determining the entitlemen of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2023-24 Final dividend, if declared at the AGM, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on as on Tuesday, September 17, 2024 ('Record Date') and in respect shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL). In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque to such Members at the earliest.

For Indo Amines Limited SD/-

Vijay Palkar Managing Director & CEO DIN: 00136027 Date: 02nd September, 2024

Place: Dombivli

PUBLIC NOTICE

For the Spare-able land parcel bearing CTS No. 386, Telecom factory, of Deonar Village at M/E Ward, V.N. Purav Marg, Deonar (E), Mumbai - 400 088 in the name of Bharat Sanchar Nigam Limited. All PERSONS having any interest, objection or right, title and interest in the said property are requested to lodge their objections/claim with appropriate documentary

evidence within 15 days from the date of this publication. No claim or objection received after 15 days of the publication would be

For the Spare-able land parcel BSNL Plot, Bearing CTS. No. G-168, 84-E TPS-II BSNL WIRELESS CAMPUS, Linking Road, Santa Cruz West, Mumbai-400054, Bharat Sanchar Nigam Limited.

All PERSONS having any interest, objection or right, title and interest in the said property are requested to lodge their objections/claim with appropriate documentary evidence within 15 days from the date of this publication.

No claim or objection received after 15 days of the publication would be entertained.

> MEHARIA & COMPANY Mobile No. 9820124466

BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LIMITED

CIN: L29150MH1946PLC004729

Regd. Office: Brady House, 4" Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001. Tel. No.: 022-22048361- 65; Fax No.: 022-22041855 Website: www.bradymorris.in: Email Id: bradys@mtnl.net.in NOTICE OF THE 78TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

The 78th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held or Saturday, September 28, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing / Othe Audio-Visual Means ("VC/OAVM") facility to transact the matters as stated in the Notice convening the meeting.

Pursuant to the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P, CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, withou the physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015, the 78th Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted on Saturday, September 28, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) Facility.

The Notice of AGM and Annual Report for 2024 have been sent electronically only to al members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s The same are also available on the website of the Company at www.bradymorris.in and website of BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as wel as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The facility of casting votes by a Member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by Centra Depository Services (India) Ltd. ("CDSL").

The remote e-voting period commences on Tuesday, September 24, 2024 (9:00 a.m. IST and ends on Friday, September 27, 2024 (5:00 p.m. IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on Saturday September 21, 2024 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. Member will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Member who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailed procedure for remote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 78th AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. Saturday, September 21, 2024 may obtain the login ID and password by sending request at info@bigshareonline.com. However, if you are already registered with CDSI for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detailer procedure for remote e-voting before the AGM, e-voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 78th AGM.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed by email to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited at helpdesk.evoting@cdslindia.com or at info@bigshareonline.com to our RTA: M/s. Bigshare Services Pvt. Ltd., S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Tel: 022 62638205/62638268.

Mr. Himank Desai, Chartered Accountant, Membership No.: 031602 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer books will remain closed from Tuesday, September 24, 2024, to Saturday $September\,28, 2024\,(both\,days\,inclusive)\,for\,the\,purpose\,of AGM.$

For and on behalf of the Boar **BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LIMITED**

> PAVAN G. MORARKA CHAIRMAI (DIN: 00174796)

Place: Mumbai Date: September 02, 2024

> MARDIA SAMYOUNG **CAPILLARY TUBES COMPANY LIMITED**

CIN: L74999MH1992PLC069104

Regd off: J-55, M.I.D.C, Industrial Area, Tarapur, Boisar- 401 506, District - Thane, Maharashtra

Email Id: mardiamail@hotmail.com | Website: www.mardiasamyoung.com Notice of the 32[™] Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of Banas Finance

imited will be held on Monday, the 30th of September, 2024 at 12:00 p.m. through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the busines set out in the Notice of the AGM. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the

ompanies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the ecurities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of Genera Circular No. 20/ 2020 dated 5thMay, 2020 read with General Circular No. 14/202i dated 8thApril, 2020 ; General Circular No. 17/2020 dated 13thApril, 2020, Genera Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and lates oeing 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/7 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15ti lanuary, 2021and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated Ma 3, 2022, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 202 and Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum unde ection 103 of the Act.

n compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annua Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by ther vith the Company

The Notice of the 32nd AGM $\,$ and the Annual Report for the financial year 2023-24 wil also be available on the Company's website i.e. <u>www.mardiasamyoung.com,</u> on the websites of Purva at <u>www.purvashare.com</u> and the website of the stock exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com

. Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered vith the depositories for procuring user id and password and registration of e-mai ds for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

a) In case shares are held in physical mode please provide folio no., name o Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (sel attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.è. <u>mardiamail@hotmail.com</u> RTA's email id i.e. evoting@purvashare.com.

b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPII + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated
 Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy by email at the Company's email id i.e. mardiamail@hotmail.com/RTA's email i i.e. evoting@purvashare.com.

c) Alternatively Members may send an e-mail request to evoting@purvashare.cor for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a or (b) as the case may be.

Manner of casting vote through e-Voting:

Place: Mumbai

Dated: 01.09.2024

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.

b) In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020, e-Voting process will also be enabled for all individual dema account holders, by way of single login credentials, through their dema accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limite or Depository Participant(s).

c) Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM provided as part of the Notice of the 32nd AGM.

d) Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able to vote electronically at the AGM.

e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM or a evoting@purvashare.com. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility a

For MARDIA SAMYOUNG CAPILLARY TUBES COMPANY LIMITED

RAVINDRA MILAPCHAND MARDIA Managing Director DIN:00077012 Date: 02.09.2024 Place: Mumbai



Central Bank Of India, Ballard Estate Branch Marshall Building, Soorji Vallabhdas Marg, Fort,

Mumbai 400001. Land Line 022 22616127 Branch Head Mobile No: 9920758563

POSSESION NOTICE under [RULE 8 (1)] Whereas, the Authorised Officer of Central Bank of India, Ballard Estate Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) and 13 (12) read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demai notice dated 04.06.2024 calling upon the borrower M/s Nandnandan Silk Mills Pvt Ltd to repay the amount mentioned in the notice being ₹ 8.38.07.685/- (Rupees Eight Crore Thirty Eight Lakh Seven Thousand Six Hundred and Eighty Five) only (which represents the principal plus interest due as on the date of 04.06.2024), plus interest and $other charges from \, \textbf{04.06.2024} \, till \, date \, within \, 60 \, days \, from \, the \, date \, of \, receipt \, of \, the \, said \, notice.$ The borrower having failed to pay the entire dues of the Bank, notice is hereby given to the borrower, the guarantor and the public in general that the undersigned has taker possession of the property described herein below in exercise of powers conferred or him/her under section 13 (4) of the said act, read with Rule 8 of the Security Interes (Enforcement) Rule, 2002 on this 28th day of August 2024.

The borrower and the Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of Central Bank of India, for the amount of ₹ 8,38,07,685/- (Rupees Eight Crore Thirty Eight Lakh Seven Thousand Six Hundred and Eighty Five) only (which represents the principal plus interest due as on the date of 04.06.2024), plus interest and other charges from 04.06.2024.

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the immovable & movable property/assets:

Immovable asset Exclusive Charge on Factory Land Building & Plant and Machinery situated at Plot No. L-93, Tarapur Industrial Area, MIDC, Village – Kolwade, , Boisar (West), Taluka & District -Palghar-401501 belonging to M/s Nandnandan Silk Mills Pvt Ltd (Property on Lease).

Flat No 1001 (22/9), Parijat, Rajasthan CHS Ltd J B Nagar, Village Kondivita, Andhe $(East)\,Mumbai-400059\,owned\,by\,Manoj\,Agarwal\,\&\,Mrs\,Madhu\,Agarwal.$ Flat No 1002 (22/10) at Parijat, Rajasthan CHS Ltd, J B Nagar, Village Kondivita

Andheri (East) Mumbai-400059 owned by Chhoturam Agarwal & Pratik Agarwal Movable asset

Exculusive first charge of Hypothecation on entire Stock and Book Debts of the company.

(Authorised Officer)

date and time.

Karnataka Bank Ltd

Plot No C 26 & 27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 CIN; L85110KA1924PLC001128

POSSESSION NOTICE

WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notice dated 27.05.2024 under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers 1) M/s Emergent Medi-Tech (India) Private Limited represented by its Directors: (a) Mr. Harish Rao Mundoor and (b) Mr. Anil Hebbar K, addressed at: Office at B/606, Sai Sangam, Plot No.85, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra – 400614, 2) M/s Frontier Medi-Tech (India) Private Limited represented by its Directors: (a) Mr. Harish Rao Mundoor and (b) Mr. Anil Hebbar K, addressed at: 116, Damji Shamji Industrial Complex, 9, LBS Marg, Kurla (W), Mumbai – 400070, 3) Mr. Harish Rao Mundoor S/o Mr. Venkataramana, addressed at: B-702, Vraj Green Valley, Kolshet Road, Next to Bayer India, Thane – 400607 and (4) Mr. Anil Hebbar K, S/o Mr. Gururaj Hebbar, addressed at: Flat No. A-303, Claramont Lodha, Lururia Off Thane, Kalyan Road, Majiwada, Thane (W) – 400601, to repay the amount mentioned in the Notice belance. Gurura Henobar, addressed at: Flat No. A-3us, Claramont Lodna, Lurura Ort Inane, Kalya Road, Majiwada, Thane (W) – 400601, to repay the amount mentioned in the Notice bein Rs.3,65,94,575.23 (Rupees Three Crore Sixty Five Lakhs Ninety Four Thousand Five Hundre Seventy Five and Paisa Twenty Three Only) within 60 days from the date of receipt of the sai Notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned being the Authorised Officer has taken possession of the roperty described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of th aid Act read with Rule 8 of the said Rules on this 30th & 31st day of August 2024. (details a nder) The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, spect of time available, to redeem the secured assets

respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANILTD, Mumbai-Sion Branch, for an amount being Rs.3,75,48,634.23 (Rupees Three Crore Sevent Five Lakhs Forty Eight Thousand Six Hundred Thirty Four and Paisa Twenty Three Only) i.e. Rs.3,28,60,164,00 in PSTL A/c No.0857001800030001 as on 01.08.2024 plus future interest to the control of the property of the control o osts from 30.07.2024 and Rs.46,88,470.23 in PSTLA/c No.0857001800030101 as on 30.07.202 lus future interest & costs from 30.07.2024.

Description of the Immovable Property

1) All that part and parcel of Office premises bearing No.606, situated at 6th floor having super built up area of 1300 sq. ft., in the building known as "Sai Sangam Owners Premises Co-operative Society Ltd., on the land bearing Plot No.85, Sector No.15, C.B.D. Belapur, Navi Mumbai, Taluk & District Thane and bounded by: East: by Open, West: by Passage, North: by Office No.605, South: by Office No.607 ossesstion taken on 30.08.2024

2) All that part and parcel of Office premises bearing No.405, situated at 4th floor having built up area of 785 sq. ft., in the building known as "Chawla Complex Premises Coperative Society Limited., on the land bearing Plot No.38, Sector No.15, C.B.D. Belapur Navi Mumbai, Taluk & District Thane and bounded by: East: by Open, West: by Office No.404, North: by Passage, South: by Open ossesstion taken on 30.08.2024

) All that part and parcel of Residential Flat No.003 on the Ground Floor having super bui p area of 780 sq. ft., in the Building No. A-II-25 together with right to open car parking space situated at New Haven Complex, Sector A-3 of Betegaon Village, Boisar (East) aluka Palghar, District Palghar and bounded by: East: by Flat door, West: by Flat No.04 North: by Flat No.02. South: by Wall ossesstion taken on 31.08.2024

4) All that part and parcel of Residential Flat No.004 on the Ground Floor having super built up area of 890 sq. ft., in the Building No. A-I-2 together with right to open car parking space situated at New Haven Complex, Sector A-3 of Betegaon Village, Boisar (East), Taluka Palghar, District Palghar and bounded by: East: by Flat No.003, West: by Flat door, North: by Entrance, South: by Wall

Possesstion taken on 31.08.2024 Date: 31.08.2024

AUTHORISED OFFICER, KARNATAKA BANK LTD



SIMPLEX CASTINGS LIMITED

SIMPLEX Reg. Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road Andheri (West).Mumbai- 400053. CIN:L27320MH1980PLC067459 | Email: cs@simplexcastings.com **NOTICE OF THE 44th ANNUAL GENERAL MEETING,**

BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of Simplex

Castings Limited (the Company) will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio visual Means("OAVM") on Saturday, 28th September, 2024 at 3.00 p.m, i compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated 12th May, 2020 and 15th January, 202 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI collectively referred to as "applicable circulars'), to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility only shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum.

In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with Company/ Depository Participants(si The aforesaid documents will also be available on the Company's website a www.simplexcastings.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited a www.bseindia.com and on the website of CDSL (agency for providing the Remote e Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com.

nstructions for remote e-voting and e-voting during AGM: a. The Company is providing to its members facility to exercise their right to vote or resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting") Members may cast their votes remotely, using the electronic voting system of CDS

during the period mentioned herein below ("remote e-voting") b. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting

AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. d. The Company has engaged the services of Central Depository Services (India Limited (CDSL), an agency to provide ("remote e-voting") and participation in the 44th AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 44th AGM.

c. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend th

e. Information and instructions relating to e-voting have been sent to members through e-mail. Members are requested to carefully read the instructions mentioned in the notes forming part of Notice of the 44th AGM for remote e-voting and for attending AGM and e-voting at AGM.

The remote e-voting facility will be available during the following period: Date and time of Commencement of remote e-voting: September 25, 2024 at 9:00 am Date and time of end of remote e-voting: September 27, 2024 at 5:00 pm

The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on resolution is cast by shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. Shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date 20th Septen may cast their vote electronically.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the 44th AGM by email and holds shares as on the cut-off date i.e. Friday, 20th September, 2024, may obtain the Use ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. Howeve if any person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and assword can be used to cast vote. The Board of Directors of the Company has appointed CS Meena Naidu, Practicing

Company Secretary (CP No. 23853 & Membership No. A28193) Meena Naidu & Associate as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Members who need assistance before or during the AGM, can contact CDSL by writing

an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may b addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Service (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to

helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 2255 33

Sangeeta K Shah Managing Director

FIRST FINTEC LIMITED (Formerly Firstobject Technologies Limited) CIN: L72200MH2000PLC239534

Regd. Office: 302, The Bureau Chambers, Above State Bank of India, Chembur, Mumbai – 400071, Maharashtra, India

Tel.: +91 9702611079 Email : info@firstfintec.com, Website : www.firstfintec.com Information regarding 24th Annual General Meeting of the Company to be held through VC/OAVM

NOTICE PURSUANT TO SECTION 108 OF THE COMPANIES ACT, 2013

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM), of the Member of the Company will be held on Monday, September 30th 2024 at 3.00 p.m Indian Standard Time ('IST') through Video Conferencing ('VC') / Other Audio- Visual Mean "OAVM") to transact the business mentioned in the Notice. Members can joi and participate in EGM through VC/OAVM facility to transact the business as per the notice therewith.

n compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, and due to the difficultie nvolved in dispatching physical copies, the 24th Annual Report for the Financial Yea 2023-24 and Notice of the AGM are sent in electronic mode to Shareholders whos e-mail addresses are registered with RTA/ Company/ Depository Participant (s).

Ne request members to register their email IDs with Bigshare Services Private Limited RTA of the Company / Depository Participants, as the case may be, to serve you better 24th Annual Report 2023-24 including the audited financial statements of the Company for the financial year ended March 31, 2024 along with the reports of the Board of Directors and Auditors thereon along with Notice is available on the Company's website www.firstfintec.com and can be accessed by clicking the URL Link (NSDL) https://www.evoting.nsdl.com . Same is also available on the website o BSE Limited (www.bseindia.com). Any query/ grievance connected with the voting by electronic means may be addressed to evoting@nsdl.co.in.

The voting in respect of the business to be transacted at the Annual General Meeting o the members of the Company to be held on Monday, September 30th 2024 at 3.00 o.m. as required under Rule 20 of the aforesaid Rules, will be carried out electronically The Company has made e-voting facility to enable the Shareholders to cast their vote: electronically through National Securities Depository Limited (NSDL) platform a https://www.evoting.nsdl.com by following the instructions provided in the Notes t

. Date of Completion of dispatch of notice of Annual General Meeting - Monday

September 2nd, 2024 Date and Time of commencement of voting through electronic means – Friday September 27, 2024, 9.00 a.m.I.S.T

3. Date and Time of end of voting through electronic means – Sunday, Septembe 9th, 2024, 5.00 pm. I.S.T. Members may please note that voting would not be allowed beyond the aforesai

For and on behalf of Board of Directors Place: Mumbai Mr. Raian Pillai Date: 30th August, 2024

Chairman, Board of Directors

ALKOSIGN LIMITED

CIN - U74999MH2020PLC339065 Regd. Office: S NO:12A, MIDC, NR Mother Dairy, Saravli, Thane, Bhiwandi, Maharashtra, India, 421311 • Tel No. 73910 40250/ 73910 40253

 ${\bf Email\ Id.\ investor@alkosign.com \bullet Website: www.alkosign.com}$ NOTICE

NOTICE is hereby given that the 4th Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the Company is scheduled to be held on Friday, 27th day of September 2024 at 11:00 A.M. at Registered office of the Company situated at S NO:12A, MIDC, NR Mother Dairy, Saravli, Thane, Bhiwandi, Maharashtra, India, 421311, to transact the business as set ou in the Notice of the AGM of Company.

he Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company as on 30th August 2024 (Cut-off date) at their respective registered postal addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports has been completed on 2nd September, 2024. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. www.alkosign.com and Stock Exchange websit https://www.bseindia.com

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the **Rules**') and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('**Listing** Regulations') and Secretarial Standards on General Meetings ('SS-2') issued by the ICSI, a mended from time to time. Members are provided with the facility to cast their votes on all the esolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting platform https://www.evoting.nsdl.com) provided by National Securities Depository Limited (NSDL) n accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed Friday 20th September 2024, as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote on the business(es set out in the Notice of AGM.

Members are requested to note the following:

a) (i) The remote e-voting period will commence on Tuesday, 24th September, 2024 a 09:00 a.m. (IST) and will end on Thursday, 26th September, 2024 at 05:00 p.m. (IST). The remote e-voting system shall be disabled by National Securities Depository Limited (NSDL) nereafter. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time Once the vote is cast on a resolution, the member shall not be allowed to change subsequently. (ii) The facility for voting will also be made available during the AGM and the nembers present in the AGM physically, who have not cast their vote through remote e voting, shall be eligible to vote through the Ballot Paper during the AGM. (iii) The Member who have cast their vote by remote e-voting may join the AGM but shall not be entitled to cast heir vote again.

(b) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatc of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and bassword by sending a request at https://www.evoting.nsdl.com.

For the process and the manner of remote e-voting as well as voting through ballot pape during the AGM, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. Ir case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections o https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following no.: 022 - 4886 7000.

Mumbai 3rd September, 2024

For Alkosign Limited Sd/-Samir Narendra Shah Managing Director DIN: 03572442

By order of the Board of Directors

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at Large cautioning and informing that the undersigned advocate namely Mr. Sachin Bhalchandra Veer while working with M/s. Ravi Real Estate Developer Pvt. Ltd., during my tenure of service with them from 02.03.2015 to 30.06.2016, was made to sign certain certificates/opinions on their instructions/insistences/quarantees/ warrantees including the guaranty that the legal opinions/certificates in espect of the land bearing CTS no 188, 193, 191, 184 & other pieces and parcels of the land situated lying and being at Village Bunder Pakhadi Kandivali (West). Taluka Borivali, to be used for internal proposes of the organization sought to be used as title certificate which are alleged to be ipľoaded on MCGM website in the same layout popularly known as 'GAURAV GARDENS" at Kandivali on 18.08.2017 without my consent and

rchana G. Sheth, received by me on 08-07-2024, regarding the said Legal Opinion dated 01.09.2015 being defective in view of several irregularities suppression of facts and the relevant detailed information regarding many additional documents being executed in respect of the said property by her client namely **Mr. Arun Damji Gada** including many legal suits pending pefore the Court/s of law were informed.

It is to also inform that a letter dated 31-05-2024 from Advocate

After going through the contents and claim thereof it is evident that the said company has suppressed many facts and also did not provide all relevant documents and information related to the concerned properties at the time of ssuance of said opinions.

It is to further inform that due to the irregularities, discrepancies in this specific instance and apprehension of forgery pointed out by advocate Krishna Agarwal vide his letter dated 27.07.2024 and caution public notice dated 29.08.2024 which I have come across I suspect that the said organization may have used such legal opinions and/or certificates with various persons/agencies/authorities for obtaining various sanctions permissions, deals in respect of development of such properties without my knowledge and consent or with my false signatures.

I have also learnt that the Senior Advocate Mr. Anil Sakhare had also vithdrawn his Legal Opinion issued at the request and appointment by the MCGM Commissioner in respect of few plot/s of the properties of the same Larger layout popularly known as "GAURAV GARDENS" at Kandivali on 20.01.2022 and the copy of the same was provided to me by said Advocate Ms. Archana G. Sheth along with her letter dated 31st May, 2024.

Considering the circumstances and demand made by advocate Archana G. Sheth vide her letter dated 31.05.2024 I have withdrawn all documents/legal opinions/certificates with any nomenclature including itle certificate in respect of all pieces and parcels of the land situated, lying and being at Village Bunder Pakhadi Kandivali (west), Taluka Borivali and other pieces and parcels of land that I may have issued/signed/our claim to be issued by me in favour of **M/s. Ravi Real Estate Developer Pvt. Ltd.,** and/or in favour of its group companies voluntarily and/or involuntarily on instructions and/or influence and/or just relying on guarantees given by the said companies and/or its employees with regards to any act or veracity o any such documents, **being duly cancelled and non-operative** by my letter dated 14.08.2024 with an intimation of the same to MCGM and other

I undersigned Advocate for the benefit of the Public at Large is hereby cautioning and informing the common public by giving the above details and getting ourselves respective relieved from the responsibilities for the same and the same is published without any coercion or undue influence from any one and the said is based on the documents provided by advocate Archana G. Sheth vide her letter dated 31.05.2024 and if any such person/s third parties acting and relying upon the abovesaid cancelled and/or withdrawn documents as mentioned herein above, the same shall be doing so at his/her/their own risks, costs and consequences, which fact be taken note

S/d-

Dated: 31-08-2024 Mr. Sachin B. Veer (Advocate High Court)



इंडो अमाईन्स लिमिटेड

न्टेटी नंबर (सीआयएन): एल९९९९९एमच१९९२पीए नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व) जिल्हा ठाणे ४२१ २०३.

दूर. क्र. : ९१ ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७ वेबसाइट: www.indoaminesItd.com, ईमेल आयडी: shares@indoaminesItd.co

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या ३१व्या (एकतिसाव्या) वार्षिक

सर्वसाधारण सभेचे सूचना, ई-मतदानाची माहिती आणि बूक क्लोजर **युचना** याद्वारे देण्यात येते की**. इंडो अमाईन्स लिमिटेड** (''कंपनी'') च्य भागधारकांची ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (**''एजीएम''**), ही निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेले एप्रिल ०८, २०२० दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र १४/२०२० आणि ह्या संदर्भात जारी केलेले त्या नंतरच्या परिपत्रके आणि अलिकडचे २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३ (एकत्रित ''एमसीप परिपत्रके'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले सेबी गरिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२२/४ दिनांक जानेवारी ०५, २०२३ आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी[,] पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ऑक्टोबर ०७, २०२३ (एकत्रित 'सेबी परिपत्रके'') च्या अनुपालनात आणि कंपनी अधिनियम, २०१३ ''अधिनियम'') आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रेग्यूलेशन्स रियुलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्यूलेशन्स'') च्या अनुपालनात कंपनीच्या ३१ व्या एजीएल बोलविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरेंसिंग ('**'व्हीसी''**) किंवा अदर व्हिज्युअल मीन्स ('<mark>'ओएव्हीएम''</mark>) मार्फत मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येईल. सभेचे मानीव ठिकाण हे डब्ल्यू–४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे ४२१ २०३, महाराष्ट्र, भारत येथे स्थित कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय राहील.

वरीलसदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिता लेखापरिक्षित वित्तीय अहवाल (अलिप्त आणि एकत्रित) सह वार्षिक अहवाल आणि ३०व्या एजीएमल बोलावणारी सूचना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/आरटीए कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने) पाठविण्यात आला आहे. वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता ३१व्या वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकत एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स द्वारे गरजेची नाही. कंपनीने vww.indoaminesItd.com येथील कंपनीच्या वेबसाईटवर, स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईत अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सदर दस्तावेज अपलोड केले आहेत.

ईमेल पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची पध्दत :

गगधारक ज्यांनी अजून त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील त्यांनी कृपय त्यांचे ई-मेल आयडी खालीलप्रमाणे नोंदणीकृत करावे :

- **१. भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक** आहे त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी अद्याप अद्ययावत केलेले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयर्ड कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात बिंगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत लिमिटेड यांच्यासह वेबसाइट www.bigshareonline.com वर भागधारक यांचे नाव व पत्ता निर्देशित करून स्वाक्षरी केलेले विनंती पत्र प्रत, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व कोणत्याही दस्तावेजांची सेल्फ अटेस्टेड प्रत (अर्थात ड्रायिव्हंग लायसंस, ईलेक्शन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट) भागधारक यांच्या पत्त्यावर पाठवावे
- डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक भागधारक: डिमॅट खाते तपशीत (सीडीएसएल -१६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल-१६ डिजीट डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर वा एकत्रित खाते अहवाल प्रत पॅन (सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड प्रत), आधार कार्ड (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत) रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजनट कंपनीचे यांना मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर कृपया प्रदान
- ३. जर कोणतीही चौंकशी/ई-मेल आयडी नोंदणीकरणामध्ये त्रुटी असल्यास भागधारकांनी <u>vinod.y@bigshareonline.com</u> वर लेखी सादर करावे.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यन ई-मतदान आणि त्याची पध्दत: ्र भागधारकांना सूचित करण्यात येते की, अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २०, सेबी लिस्टिंग ग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी ''जनरत मिटिंग्ज'' वरील सेक्रटरीयल स्टॅण्डर्ड-२ (एसएस-२) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी र्जीएम पूर्वी तिच्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवित आहे. त्याशिवाय कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दते (''ई-मतदान'ं') मार्फेत मतदानाची सुविधा पुरवित

ई-मतदान नियोजनाचा तपशिल खालीलप्रमाणेड<u>़</u>

१. दरस्थ ई-मतदान किंवा ३१व्या एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दतीमार्फत मतदानाची पात्रता ठरवण्यासाठी कटऑफ तारीख आहे; मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४.

२. ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ : शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ (स. ९.००वा. भाप्रवे)

3. **ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ**: सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

सभासद एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान करु शकतात आणि सभासदांचे मतदानाचे हक हे सदर कटऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्य भागभांडवलामधील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात राहतील. दरस्थ ई-मतदान मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएलद्वारे निष्क्रिय करण्यात येईल आणि भागधारकांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. फक्त ते भागधारक जे व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये हजर असतील आणि दरस्थ ई-मतदानामार्फत ठरावावर त्यांचे मतदान केलेले नाही आणि अन्यथा तसे करण्यास ऱ्यांना प्रतिबंध नसेल ते एजीएममध्ये ई–मतदान पध्दतीमार्फत मतदानासाठी पात्र राहतील सभासद ज्यांनी एजीएमच्या ठिकाणी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते र्जीएमला हजर राहण्यासाठी पात्र राहतील, परंतु एजीएम मध्ये मतदानासाठी पात्र राहणार नाहीत. ज्या सभासदांची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभाकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदवलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएममध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांसाठी द्रस्थ ई-मतदान/ई-मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेतील तपशिलात दिलेली आहे. तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.indoaminesltd.com</u> वर सुध्दा उपलब्ध

कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते evotng@nsdl.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करु शकतात. तथापी जर त्याने/तिने दुरस्थ ई–मतदानाकरिता सीडीएसएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर मतदान करण्यासाठी त्यांचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. डिमटेरियलाईज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विलेले नाहीत त्या भागधारकांसाठी दरस्थ ई–मतदान/ई–मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेत

कोणत्याही चौकशी करिता तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई-मतदान वारपकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० वर कॉल करा किंवा evoting@nsdl.com वर (श्री. सागर गुधाते, वरिष्ठ व्यवस्थापक) यांना एक विनंती पाठवावा.

दरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाचे निष्कर्ष एजीएम पूर्ण झाल्यापासून दोन ू कामकाजाच्या दिवसात घोषित करण्यात येतील घोषित केले जाईल. निष्कर्षांसह परिनिरीक्षाकांचा अहवाल कंपनीची वेबसाईट www.indoaminesltd.com वर स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com वर ठेवण्यात

बूक क्लोजर आणि अंतिम लाभांश

भागधारकांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने २२ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्य सभेत एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन मंडळाच्या शिफारसीनुसार ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु. ५/- (रुपये पाच मात्र) च्या दर्शनी मुल्याच्या प्रती शेअर १०% म्हणजेच रु. ०.५० (रुपये पन्नास पैसे मात्र) च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता अंतिम लाभांशासाठी भागधारकांची हक्कदारी समजण्यासाठी आणि वार्षिक समाप्ती करिता बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. अंतिम लाभांश जर एजीएममध्ये घोषित झाल्यास तो डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संदर्भात आणि मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ (**रेकॉर्ड डेट**) रोजीस कंपनीच्या सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या भागधारकांना देण्यात येईल, तो नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे सादर केल्यानुसार नावे असलेल्या भागधारकांना देण्यात येईल. जर कंपनीला सभासदांनी तपशिल दिलेल्या बँक खात्याची नोंदणी न केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक किंवा कोणत्याही अन्य माध्यमाने त्यांच्या बँक खात्यामध्ये कोणाही सभासदाला लाभांश चुकता करणे शक्य न झाल्यास कंपनी लवकरात लवकर अशा सभासदांना डिव्हिडंट वॉरंट/चेक पाठवेल.

इंडो अमाईन्स लिमिटेडकरिता

सही/-विजय पालकर व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन: ००१३६०२७ दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२४ ठिकाण: डोंबिवली



Corporate Office: J. N. Heredia Marg, Hamilton House, 3rd floor, Ballard Estate, Mumbai - 400038. **Tel No.**: 22613102 **Email**: cs@foodsandinns.com (O) Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038; **Website**: www.foodsandinns.com CIN: L55200MH1967PLC013837 oods & Inns

NOTICE OF THE 52ND ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting ("AGM") of the members of Foods and Inns Limited ("Company") is scheduled to be held on Tuesday, September 24, 2024 at 4.30 p.m. through video conferencing ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the notice of the AGM.

In compliance with the circulars of Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India and owing to the difficulties involved in the dispatching the physical copies, kindly note that electronic copies of the notice of the AGM and Annual Report 2023-2024 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants within the prescribed timeline. The notice of the 52nd AGM and Annual Report for the F.Y. 2023-2024 will also be available on the website of the Company <u>www.foodsandinns.com</u> and on stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Individual notices along with the explanatory statement have been e-mailed to all those members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The Company has completed its dispatch of email on September 2, 2024. The notice of 52nd AGM along with the explanatory statement is available on the website of NSDL i.e. http://www.nsdl.co.in and also on the website of the Company i.e.

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Monday, September 16, 2024 to Tuesday, September 24, 2024 (both days inclusive).

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of the AGM using electronic voting system ("remote e-voting"), provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Board has appointed M/s Ragini Chokshi & Co, Company Secretary Firm, as scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent

The cut – off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or voting at the AGM is Friday September 13, 2024. The remote e-voting period shall commence on Friday, September 20. 2024 (10.00 a.m.) and ends on Monday. September 23. 2024 (5.00 p.m.). The remote e-voting shall be disabled and shall not be allowed for remote e-voting after 5.00 p.m. on Monday, September 23, 2024. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after the dispatch of the notices along with the explanatory statement and holding shares as of the cut-off date i.e. Friday August 23, 2024 may obtain the Log in ID and Password and follow the same instructions as mentioned in the notice of AGM for remote e-voting or by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in or cs@foodsandinns.com

The procedure of remote e-voting is available in the notice of the 52nd AGM. In case of any queries/grievances pertaining to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and remote e-voting user manual for members available at www.evotingindia.com or contact Mr. Sanjiv Yadav, Assistant Manager/ Ms. Pallavi Mhatre, Manager National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel: 022-24994545/7506682281 Email- sanjeevy@nsdl.com / pallavid@nsdl.com

By Order of the Board of Directors FOR FOODS AND INNS LIMITED

Date: September 2, 2024 Place: Mumbai

BHUPENDRA DALAL CHAIRMAN **DIN 00061492**



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, मे. माझदा कंन्स्ट्रक्शन कंपनी, भारतीय अधिनियम, १९३२ च्या तरतुदी अंतर्गत एक नोंदणीकृत भागीदारी संस्था, येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेल्या गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४१ धारक जिमनीचे मालक यांनी 'के/पश्चिम' वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा २०३४ नुसार १८.३० मी. रुंद बेहराम बाग रस्त्याचा मंजुरित नियमित रेषाद्वारे बाधीत सदर जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे विना शुल्क आणि बोजापासून मुक्त जिमनीला सुपूर्द करण्याच्या बदल्यांत डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन क्र. ३२ च्या तरतुदींनुसार विकास अधिकार प्रमाणपत्र च्या स्वरुपांत विकास अधिकारांच्या हस्तांतरणाच्या (टी.डी.आर.) मंजुरीसाठी अर्ज सादर

कोणत्याही व्यक्ती (वैयक्तिक, संस्था, कंपन्या, व्यक्तींचा संघ, वैधानिक मंडळे/संस्था किंवा अन्य कोणती प्राधिकरणे इ. समाविष्ट) यांच्याकडे ह्या विरुद्ध कोणतीही माहीती असल्यास आणि/किंवा येथे खालील परिशिष्टांत वर्णन लिहिलेली सदर जमीन किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, दान, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्यूपत्रीत दान, कब्जा, पोटगी, जंगमगहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार, तंटा, कोणत्याही प्रकारचे विवाद याद्वारे कोणताही हिस्सा, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास त्यांना याद्वारे तसे लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना लॉ ऑफीसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, म्युनिसिपल हेड ऑफीस (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट मुंबई - ४००००१ येथे ह्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत अशा कोणत्याही अभिप्रेत दावा/आक्षेपासाठी त्याच्या कागदोपत्री पुरावे/किंवा कोर्ट ऑर्डर्स सह कळवण्यास सांगण्यांत येते, अन्यथा असा दावा किंवा मागणी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे समजले जाईल.

जर वरीलप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर बीएमसी अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाची कोणतीही दखल न घेता ते सर्व जाणीवपूर्वक सोड्न दिल्याचे आणि बीएमसीवर बंधनकारक नसल्याचे समजून त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर टीडीआरच्या स्वरुपांत विकास अधिकारांच्या हस्तांतरणाची मंज्री प्रक्रिया पूर्ण करेल.

वरील संदर्भातील परिशिष्ट : (टीडीआर/डब्ल्युएसडब्ल्यु/केआय-१०९९)

'के/पश्चिम' म्युनिसिपल वॉर्ड च्या मंजुर विकास आराखड्यामध्ये १८.३० मी. रुंद बेहराम बाग रोडच्या मंजुरित नियमित रेषाद्वारे बाधीत ५५८४.९० चौ.मी. किंवा मोजमापित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४१ धारक येथे स्थित, असलेले आणि वसलेले जमीन किंवा मोकळी भूमीच्या ते सर्व भाग आणि विभाग आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्धः

पूर्वेस किंवा त्या दिशेकडून : एस. व्ही. रोड पश्चिमेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५३८/३, ३५९ आणि

दक्षिणेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५४४ए, ५३८/१६ ते ५३८/२३, ५३० आणि ५२९

उत्तरेस किंवा त्या दिशेकडून : गाव ओशिवराच्या सी.टी.एस. क्र. ५३८/३ ते ५३८/१०, ३५९, ५३८/१२, ५३८/१५, ५३४ आणि 438

दिनांकित ०२ सप्टेंबर, २०२४

सही/-(श्री. सुनील सोनावणे) ॲडव्होकेट अँड लॉ ऑफीसर बृहन्मुंबई महानगरपालिका साठी

जसंअ/११३०/जाहीरात/२०२४-२५

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

. . नोंद्र. कार्या : १३०१, १३ वा मजला, पेनिन्सला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३. / ईमेल आयडी : info.roc7412@gmail.com दूर. क्र. ०२२ -३००३६५६५१ वेबसाइट : www.classicelectricals.co.in सीआयएन : एल २५२०९एमएच १९८५पीएलसी३६०४९

> ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता भा.प्र.वे १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम) मंबई - ४०००१३ येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात ३९ व्या एजीएमच्या सचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिव अहवालात प्रवेश करण्यासाठी वेबलिंकसह ३९ व्या एमजीएम च्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ३० ऑगस्ट. २०२४ रोजी पाठवण्यात आल्या होत्या. त्यांना इलेक्टॉनिक मोड ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३९ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे म्हणजे www.classicelectricals.co.in आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com मधील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात आली आहे र्क त्यांनी शेअर्स त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यास त्यांच्या डीपीकडे नोंदणी करा आणि शेअर्सच्या बाबतीत support@purvashare.com वर पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणी करा जर त्यांच्याकडे भौतिक स्वरूपात असते.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य नियम २० च्या तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार आणि सेबी च्या नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) २०१५, कंपनीला https://evoting.purvashare.com वर् पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ची ई-व्होटिंग प्रणाली वापरून एजीएमच्या सूचनेमध्ये आहे. कंपनीने https://evoting.purvashare.com वर एजीएम साठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी ूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे. सदस्यांना सूचित केले

रिमोट ई–मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल

जाणार नाही

रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ | शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ (सकाळी ९:०० भा.प्र.वे.) दुरस्थ ई-मतदान समाप्ती तारीख आणि वेळ सोमवार २३ सप्टेंबर २०२४ (सायं. ५:०० भा.प्र.वे)

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग मॉडयल अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावाक एकदा मत दिल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदानाला सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:००) नंतर परवानगी दिलं

ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवलेले असेल, र्त रिमोट ई - मतदानच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. तसेच बॅलेट पेपरदारे एजीएममध्ये मतदान करणे. एक सदस्य फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडु शकतो, म्हणजे रिमोट ई-व्होटिंग किंवा बॅलेट पेपरद्वारे

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट ऑफ्फ़ तारखेला म्हणजेच मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण करते, र्त evoting@purvashare.com वर विनंती पाठववून त्यांचा फोलिओ क्रमांक डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर सदस्य आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकत असेल. तर सदस्य त्याच्या/तिच्य विद्यमान वापरकर्त्यांचा वापर करू शकतो. मतदान करण्यासाठी ओळखपत्र आणि पासवर्ड सभासदांना पढ़े कळविण्यात येते की :

बॅलेट पेपरदारे मतदान करण्याची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होउ शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारींच्या बाबतीत कृपया श्रीमती दीपार्ल . धुरी, अनुपालन अधिकारी, पूर्वो शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट नं. ९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे. आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००११ वर संपर्क साधा किंवा evoting@purvashare.com वर ईमेल करा किंवा ०२२-४९६१४१३२ आणि ०२२-३५२२००५६ वर कॉल करा किंवा कंपनीला info.roc7412@gmail.com वर लिहा.

कंपनीने मे. डी. कोठारी अँड असोसिएट्स च्या श्रीमती धनराज कोठारी यांची नियुक्ती केली आहे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणन काम करतात. (दोन्ही रिमोट ई-व्होटिंग आणि बॅलेट पेपर मतदान).

पुढे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१, सेबी च्या नियमन ४२ (लिस्टिंग ब्लिंगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर रजिस्टर बुधवार १८ सप्टेंबर, २०२४ ते मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) पासून कंपनीच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद support@purvashare.com येथे ईमेल ने फॉम आयएसआर-१ मधील विहित केल्याप्रमाणे आधार कार्डशी जोडलेल्या पॅन कार्ड च्या स्व साक्षांकित प्रत आणि सभासदांच्या पत्त्त्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची साक्षांकित प्रत यासह फॉर्म आयएसआर-१ मध्ये एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र रितंसर भरून व त्यानंतर टपालाने त्याची प्रत्यक्ष प्रत आरटीएल किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवून त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवू/अद्ययावत करू शकतात. उपरोक्त, तपशील अद्ययावत करण्यासाठीचे आवश्यक फॉर्म्स कंपनीची वेबसाईट www.classicelectricals.co.in. वर सुद्धा उपलब्ध आहेत. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणां सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल ॲड्रेस अद्ययावत करू शकतात. सेबी मास्टर सर्क्युलर च्या बाबतीत आणि ४ जानेवारी, २०२४ दिनांकीत रजिस्ट्रार शेअर ट्रान्स्फर एजंटर

('आरटीएज') साठी सेबीनो जारी केलेल्या एफएक्युजच्या अनुसार सदर सभासद फक्त त्यांची केवायसी पूर्ण झाल्यावरच तक्रारी नोंदवण्यास किंवा आरटीए कडून कोणतीही सेवा घेण्यास पात्र असतील. वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि अधिनियम, एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी

क्यूलर्सच्या अनुपालनांत आहे बोर्डाच्या आदेशानुसा क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी

ठिकाण: मुंबई

रुपाली धिमान कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात सामान्य मूळ नागरी अधिकार क्षेत्र खट्ला क्रमांक २७३/२०२३

वय: ७२ वर्षे, सध्या रहिवासी: पारेख बिल्डिंग, तिसरा मजला, १८ मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई – ४०० ००४ १ द्रिसेंबर ...फिर्याती २०२२ रोजी विरुद्ध सादर केले १. विनोद कल्याणजी भगत आणि २७ वय: ७२ वर्षे. व्यवसाय: उद्योग. रहिवासी: १२. तिसरा मजला जून२०२३ विजय महाल, वालकेश्वर रोड, पेट्रोल पंपाजवळ, रोजी दाखल मंबर्ड - ४०० ००६ २. वात्सा कॉर्पोरेशन्स लिमिटेड (पूर्वीचे नाव वात्सा फायनान्स लिमिटेड) कंपनीज अधिनियम. देण्यासाठी १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय: वात्सा हाऊस. जन्मभूमी मार्ग, फोर्ट, ओ.व्ही.आर मुंबई – ४०० ००१ ३. हीना दिनेश जाधव ८ आणि (प्रतिवादी क्र. २ च्या संचालक) ओ.व्हीआय कार्यालयः वात्सा हाऊस, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१) ४. साहिल तरुणकुमार शाह पत्ता: ४०४, देशमुखं टॉवर्स, देशमुख लेन, व्ही.पी. रोड, सिक्का नगर, चर्नी रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००४ ५. आकाश तरुणकुमार शाह पत्ता: ४०४, देशमुख टॉवर्स, देशमुख लेन, व्ही.पी. रोड, सिका नगर, चर्नी रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००४ ६. डिजिटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय: २१९, श्रीजी चेंबर्स, २, टाटा रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४०० ००४ ७. मिनेह धरेन्द्र शाह

> १. साहिल तरूणकुमार शाह २. आकाश तरूणकमार शाह

वरील नावाने नमूद केलेल्या फिर्यादीने तुमच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे, जसा या संलग्न प्रतिज्ञापत्रात नमुद्र केला आहे. तुम्हाला ह्या न्यायालयात वैयक्तिकरित्या उपस्थित राहन किंवा वकिलामार्फर वकालतनामा सादर करून तुमचा बचाव करण्यासाठी लेखी उत्तर दाखल करावे लागेल आणि या समन्सची सेवा तुमच्यावर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत फिर्यादीस लेखी उत्तराची प्रत द्यावी लागेल. जर तुम्ही वरील ३० दिवसांच्या कालावधीत लेखी उत्तर दाखल करण्यात अपयशी ठरलात, तर तुम्हाला न्यायालयाने नोंदवलेल्या कारणांसाठी, लेखी उत्तर दाखल करण्यासाठी अशा इतर दिवशी परवानगी दिली जाईल, पण र्त तारीख समन्सच्या सेवेदिनांकड्न नव्वद दिवसांच्या आत असेल, नागरी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर नियम १ नुसार. आणि जसे प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्या बोर्डवर असे निर्देश दिले जाऊ शकतात, त्या तारखेला दाव्याच्या खटल्याच्या तारखेबाबत आणि इतर बाबींबाबत दिशानिर्देशांसाठी हा दावा ठेवला जाईल.

(प्रतिवादी क्र. ६ चे संचालक) कार्यालय: २१९, श्रीजी चेंबर्स,

कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स,

२, टाटा रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४०० ००४

८. आयसीआयसीआय बँक लिमिटेड

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१

आणखी हे लक्षात घ्या की जर तुम्ही वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास किंवा वकालतनामा आणि लेखी उत्तर दाखल करण्यात अपयशी ठरलात, किंवा जर तुम्ही प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्यासमोर हज प्तहण्यात अपयशी ठरलात, तर खटला पुढील कोणत्याही दिवशी ''बिनबचाव'' म्हणून बोर्डावर ठेवला जाऊ शकतो आणि तुमच्याविरुद्ध डिक्री किंवा आदेश दिला जाऊ शकतो.

साक्षीदार माननीय श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय, बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी.

> स्वाक्षरी / -प्रोटोनोटरी आणि सीनियर मास्टरसाठी स्वाक्षरी / -सीलः दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४

...प्रतिवादी

फिर्यादीसाठी वकील

५०२, पाचवा मजला, सावला चेंबर्स, पंजाबी मोटी हलवाईच्या वर, कवासजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

(ई):_anukulseth.legal@gmail.com

(मो): ९९६७१२६८८७

तम्हाला ह्याद्वारे कळविण्यात येते की राज्य विधी सेवा प्राधिकरणे. उच्च न्यायालय विधी सेवा समित्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे आणि तालका विधी सेवा प्राधिकरणांकडन मोफत कायदेशीर सेवा मिळण्यास तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला ही मोफत कायदेशीर सेवा घ्यायची असल्यास, तुम्ही वरीलपैकी ु कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/समित्यांशी संपर्क साधू शकता. एन.बी: फिर्यादींच्या विकलांनी खऱ्या प्रती म्हणून प्रमाणित केलेल्या, फिर्यादी अर्जाच्या प्रती सर्व

संलग्नकांसह संलग्न आहेत. टीप: या खटल्यातील पुढील तारीख ११/०९/२०२४ आहे. कृपया या खटल्याची स्थिती आणि पुढील तारीख/तारीखा तपासण्यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या: डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड

सीआयएनः एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४१८५५ वेबसाईटः www.whbrady.in ईमेल आयडीः bradys@mtnl.net.in १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

ाद्वारे सूचना देण्यांत येते की कंपनीची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी ट १२.१५ वा. (भा.प्र.वे.) व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स ''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरित होणार आहे.

निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या जनरल सर्क्यूलर क्र. ०९/२०२३ दिनांक आणि सेबीने जारी केलेले, ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (ह्यानंतर एकत्र उल्लेख 'सक्युर्लर्स'') द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे आणि एमसी सर्क्युलर्स कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स, २०१५ च्या अनुपालनां कंपनीची १९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी दु १२.१५ वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम सुविधेमार्फत होईल.

एजीएमची सचना आणि २०२४ साठी वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदान वेबसाईट www.whbrady.in वर. बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखीर उपलब्ध आहे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजग रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्य कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग (एजीएमच्या आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगर्ने एखाद्य सभासदाने मते देण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधीची सुरुवात मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० वा. (भा. प्र.वे)) होईल आणि ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.)) संपेल. ह्या कालावधीत, शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंव डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्य सभासदांची एजीएम मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पात्रता असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएम मध्ये हजर राह्न सहभार्ग होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची तपशिलवार प्रक्रिया १११ व्या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये दिली आहे.

कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासव बनली आणि शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@bigshareonline.com वर एक विनती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल तथापि, जर तम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी व पासवर्ड/पीन वापरता येईल. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया १११ व्या एजीएमच्या सचनेच्या टीपांमध्ये आहे

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश दळवी, सिनि. मॅनेजर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडे helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगशेअर सर्ल्हिसेस प्रा. लि., एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ फोन ०२२ ६२६३८२०५/६२६३८२६८, कडे info@bigshareonline.com येथे कराव्यात

ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. हिमांक देसाई, चार्टर्ड अकांऊंट, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियुक्ती केली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवर्ह आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार १८ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड पवन जी. मोरारक

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन: ००१७४७९६)

ठेकाण : मंबर्ड दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२४

BLACK BOX

ब्लॅक बॉक्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ५०१, ५व्या मजला, इमारत क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क,। एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८. भारत.

blackbox.com | infoindia@blackbox.com सीआयएन: एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२ । दू. +९१ २२ ६६६१ ७२७२

ब्लॅक बॉक्स लिमिटेडच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, ब्लॅक बॉक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.०० वा.** भारतीय प्रमाण वेळ (भा.प्र.वे.) व्हिडीओं कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') मार्फत ही एजीएम बोलावणाऱ्या दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ दिनांकित च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल. जी सुचना २ सप्टेंबर, २०२४ रोजी सभासदांना वितरित केली.

. निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधेमार्फत सर्वसाधारण सभा घेण्यास आणि सामान्य व विशेष ठराव संमत करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधनियम'') च्या तरतुदी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') आणि सदर संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनीची ३८ वी एजीएम उपरोल्लेखित दिवशी, तारखेस आणि वेळी व्हीसी मार्फत घेण्यात येईल आणि एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसेल.

उपरोक्त सर्क्युलर्स आणि १३ मे, २०२२ रोजीचा सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनी, कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए), डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३८ वी एजीएम सूचना २ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठवली आहे. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२०२४ कंपनीची वेबसाईट https://cdn.blackbox.com/cms/docs/investors/annual-reports/annual-reportfy2023-24pdf वर स्टॉक एक्सचेंजेसच्या, म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

पुढे सूचना देण्यांत येते की, अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमांचा नियम २० आणि सुधारित एलओडीआर रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून **बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४** ह्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद, एजीएमच्य ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून एनएसडीएलच्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी एक एजन्सी म्हणून एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. सभासदांना पुढे

१. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी **रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा**. (भाप्रवे) सुरु होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे)

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएम मध्ये मत देण्याची पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) बधवार १८ सप्टेंबर २०२४ ही आहे. फक्त कट-ऑफ डेट रोजी कंपनीच्या मभामटांच्या नोंटवहीत /द्रिपॉबिटरीजनी तेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंटवहीत ज्यांचे नाव असेल त्या व्यक्तीच सूचनेत मांडलेल्या ठरावांवर रिमोट ई-व्होटिंग सुविधा वापरून किंवा एजीएम मध्ये पुरवल्या जाणाऱ्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील

कोणत्याही व्यक्तीने, कंपनीचे शेअर्स संपादित करून ह्या एजीएमच्या सूचनेच्या पाठवल्यानंतर कंपनीचे सभासद बनले असतील व कट-ऑफ डेट रोजी कंपनीचे शेअर्स धारण करतील त्या evoting@nsdl.com वर एक विनंती पाठवून ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी व पासवर्ड नोंदणीकृत असेल तर सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम मध्ये पुरवलेल्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत त्यांचे मत देण्यासाठी वापरता येईल.

रिमोट ई-व्होटिंग सुविधा वापरून सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, सभासदांना त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती दिली जाणार नाही.

वर वर्णन केल्याप्रमाणे रिमोट ई-व्होटिंग सुविधे व्यतिरिक्त, कंपनीने एजीएम मध्ये सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक पद्भतीने त्यांचे मत देण्यासाठी सभासदांना सोयीचे व्हावे म्हणून एनएसडीएलने पुरवलेली ई-व्होटिंग सिस्टीम घेतली आहे.

व्हीसी सविधेमार्फत एजीएम मध्ये हजर राहणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल आणि त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. पुढे, ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी मार्फत एजीएमला हजर राह्/त्यांत सहभागी होऊ शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. सभासदांचे मताधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणांत असतील.

ात्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज कंपनी, आरटीए, डीपी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील, त्यांनी ई-व्होटिंग प्रक्रियेसाठी लॉगीन तपशील आणि वार्षिक अहवाल मिळवण्याकरिता ई-मेल आयडी नोंदवण्यासाठी कृपया त्यांचे नाव, फोलिओ क्र आणि त्यांच्या शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची आणि मागची), पॅन कॉर्ड (स्व-साक्षांकीत) व आधार कार्ड (स्व–साक्षांकित) च्या प्रती असलेला एक ई–मेल डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, कंपनीचे आरटीए यांच्या <u>investorsqry@datamaticsbpm.com</u> येथे तसेच कंपनीकडे investors@blackbox.com येथे पाठवावा. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया अशा कारणास्तव त्यांना देण्यात आलेल्या सल्याप्रमाणे कार्यवाही करून त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावेत किंवा अद्ययावत करावेत.

व्हीसी मार्फत एजीएम मध्ये हजर राहण्यासाठी सविस्तर निर्देश आणि रिमोट ई-व्होटिंग मध्ये सभासद कोणत्या प्रकारे सहभागी होऊ शकतात किंवा एजीएम मध्ये प्रवलेल्या ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत त्यांची मते देऊ शकतात त्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत त्याचप्रमाणे एनएसडीएलने सभासदांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये तसेच एनएसडीएलची वेबसाईट म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही चौकशांच्या बाबतीत तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाह् शकतात. सभासद कंपनीच्या इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस डिपार्टमेंट (आरटीए) येथे देखील संपर्क साधू शकतात. न्यासाठीचे संपर्क तपशील आहेत. मे. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन लिमिटेड प्लॉट क्र. बी-५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, दू.: +९१ २२ ६६७१ २००१ ते ६६७१ २००६, फॅक्स : +९१ २२ ६६७१ २२०९, ई-मेल investorsqry@datamaticsbpm.com.

ठिकाणः नवी मुंबई

दिनांक : २ सप्टेंबर, २०२४

ब्लॅक बॉक्स लिमिटेड करिता आदित्य गोस्वामी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा.